

# APOLLO FINVEST (INDIA) LTD.

CIN: L51900MH1985PLC036991
REGISTERED OFFICE:
Unit No. 803, Morya Blue Moon,
Veera Desai Industrial Estate, Andheri West,
Mumbai, Maharashtra 400053
Email: info@apollofinvest.com
Contact No. 022-62231667 / 68

December 5, 2019

To BSE Limited, PJ Tower, Dalal Street Mumbai- 400001

Scrip Code: 512437

Name: Apollo Finvest (India) Limited

<u>Sub: Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015</u>

As per Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, please find attached herewith copy of the published Newspaper cutting of the notice of the Meeting of the Board of Directors scheduled to be held on Friday, December 13, 2019.

Kindly take the same on records.

Thanking You

Yours Faithfully,

For Apollo Finvest (India) Limited

Mikhil Innani Managing Director DIN: 02710749

Place: Mumbai

Encl: Newspaper publication

## पाकिस्तानला दिला जाणारा मदत निधी रोखणार - ऑस्ट्रेलियाची घोषणा

सिडनी, दि.४ : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक संबंधांबाबत सतत धक्का बसत आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंध संपवण्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचा उपयोग

गरीब महिला आणि मुलींसाठी व सार्वजनिक कल्याणकारी योजनांसाठी केला जात होता. ऑरन्ट्रेलियन विदेश विभाग आणि वाणिज्य विभागानेही याची पुष्टी केली आहे. ऑरन्ट्रेलियाकडून १.९ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची मदत रोखली जात



आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार व व्यापार मंत्रालयाने या संदर्भात एक अहवाल जारी केला आहे आणि असे म्हटले आहे की पाकिस्तानला देण्यात येणारी मदत रक्कम आता बंद केली जात आहे. तो निधी प्रशांत महासागराच्या नवीन वचनबद्धतेसाठी वापरला जाईल. सहायता कार्यक्रम प्रदर्शन अहवाल २०१८-१९ नावाचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये मदत निधी रोखून ठेवण्याच्या प्रक्रियेचे वर्णन केले आहे. पाकिस्तान द्विपक्षीय सहाय्य कार्यक्रम २०१९-२० मध्ये निधी कमी करून १.९ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स करण्यात येईल. त्यानंतर २०२०-२१ दरम्यान तो पूर्णपणे रद्द केला जाईल. ऑस्ट्रेलियाने स्पष्टीकरण दिले आहे, की मदत निधी रोखल्यामुळे प्रादेशिक सहकार्य आणि पाकिस्तानबरोबर शिष्यवृत्ती कार्यक्रमांवर कोणताही परिणाम होणार नाही. या अहवालात पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था आणि देशातील सुरू असलेल्या संघर्षाविषयी चिंता व्यक्त केली गेली आहे. अहवालानुसार, पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती स्फोटक अवस्थेत पोहोचली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यात काश्मीरमध्ये सैनिकी तणाव निर्माण झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. अहवालात म्हटले आहे की पंजाब आणि सिंध भागात दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत, परंतु खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानम ध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे.

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### जाहीर सूचना

ब्बास मुल्ला यांनी त्यांचे फ्लॅट क्र.बी/२४, गॉर्डन हॉल अपार्टमेंट कोहौसोलि., १०५, सोफिया झुबेर रोड, दिमतीकर रोड, मंबई-४००००८ हे श्रीमती आतीका बानु अमानुल्लाह मुल्लाह यांना बक्षीस दिले आहे आणि दात्याचे कायदेशीर वारसदार अर्थात श्रीमती नुरूनिस्सा अब्दुल पाटवेकर व श्रीमती झोहराबी अझिमुद्दीन मुल्ला यांनी उपरोक्त मालमत्तेचे वक्षीसकरिता ना-हरकत व परवानगी दिली आहे दाता श्री. अझिमुद्दीन अब्बास मुल्ला यांचे दिनांक 04.0८.२०१२ रोजी निधन झाले आणि त्यांची गत्नी श्रीमती झोहराबी अझिमुद्दीन मुल्ला यांचे १८.०४.२०१४ रोजी निधन झाले. आता सर्व कायदेशीर वारसदारांनी उपरोक्त मालमत्तेसंदर्भात श्रीमती आतीका बानु अमानुल्लाह मुल्लाह यांच्या नावे मक्तता करारनामा नोंद केलेला आहे. आता विद्यमान मालक सदर मालमत्ता ॲक्सिस बँकेच्या नावे तारण ठेवू इच्छित आहेत.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्ता विरोधात ारसाहक्क, तारण, ताबा, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशी हक्क, हस्तांतरण, परवाना, सामंजस्य करारनामा किंवा इतर प्रकारे कोणताही अधिकार किंवा हिताचा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत खालील

न्वाक्षरीकर्त्यांकडे लेखी कळवावे. जर कोणताही दावा न केल्यास आमचे अशील अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर प्रस्तावासंदर्भात यवहार पूर्ण करतील किंवा असा दावा, अधिकार किंवा हित असल्यास सर्व उद्देशाकरिता त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत

विकल उच्च न्यायालय कार्यालय क्र.२०, २रा मजला, सूजत मेन्शन एस.व्ही.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५८ द्र.:२६२४४८५०/२६२४८६३३ दिनांक:0५.१२.२०१

माझे अशिल सौ.जैनब शादाब शेख यांच्या द्वारे सर्वसामान्य जनतेस येथे जाहीर करण्यात येत आहे की सदर यांनी दिनांक २९ जावेवारी २०१८ रोजी मुलगी बाळ "खदीजा शादाब शेख" ला जन्म दिला आहे, म्हणून त्यांनी दिवाणी न्यायाधीश जे.डी. जेएमएफसी ठाणे यांच्याकडे त्यांच्या मूलीच्या जन्म प्रमाणपत्र वितरणासाठी (Cri.MA. bearing No. 1840/2019) दाखल केले आहे. कारण ऱ्यांच्या मूलीच्या जन्म नोंदणीस विलंब झाला

ॲड अपेक्षा गायकवाड ३०२, दक्ष तॅवर, विकाम बूक शॉप समोर, दि. ०५.१२.२०१९ खारकर लेन, ठाणे (प.)

#### **COMMERCIAL** PROPERTY FOR SALE!!

Office No. - 401, 4th floor, In the society named as "THE ROYALE REVENUE C.H.S. LTD.", admeasuring 327 sq. ft., Near Church Our Lady of Health, Dr. Vegas Street Cavel Cross Lane 7, C.S. no 1878 & 1879, of Bhuleshwar Division, Sub Zone 5/48 Kalbadevi, Mumbai -4000 02

For further details: Contact: **Jayantilal Gandhi** +91 9323404366

#### <sup>a</sup> Suchitra Finance & Trading Co. Ltd.

CIN NO: L65910MH1981PLC234305 Regd. Off.: B/306-309 Dynasty Business Park, Opp Sangam Cinema, A.K.Road, Andheri (E), Mumbai-5: oangam Cinema, A. N. Noau, Anunen (L.), wumbar o. Tel. No. : 022- 61115222, Fax no.022-2822-7865.

NOTICE OF THE BOARD MEETING

NOTICE OF THE BOARD MEETING
NOTICE is hereby given that pursuant to
Regulation 47 read with Regulation 29 & 33 of the
SEBI (LODR) Regulation, 2015 a meeting of the
Sebi (LODR) Regulation, 2015 a meeting of the
Seard of Directors of the Company will be held on
Friday, 13" December, 2019 at 04:30 p.m. at the
Registered office of the Company at B/306-309,
Dynasty Business Park, Opp, Sangam Cinema, A.
K. Road, Andheri (E), Mumbai - 400059 interalia, to
consider and approve Unaudited Financial Results
of the Company for the Quarter ended on
30" September, 2019. By order of the Board
For, Suchitra Finance & Trading Co. Ltd.,
School Company for the Courter of the Soard
For, Suchitra Finance & Gravinda School

Sd/Place: Mumbai

Date: 03rd December, 2019

ACS-38908

#### TENDER NOTICE **Quotations Invited for**

REPAIR CIVIL WORK of Rishi Dayaram Gidunmal Co-op Housing Society Ltd. **Mulund East** 

For more contact: Moblie No : 9820072812 9869372900

Secretary

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. मी श्रीमती शोभा ब्रिजमोहन अग्रवाल. माझ्याकडून फ्लॅट क्र.ई/१०१, एस.व्ही. रोड, बोरिवली (प.). मंबई-४०००९२ बाबत समेर नगर क ३ को-ऑप हौसिंग सोसायटी लि दारे वितरीत अनुक्रमांक ०५५१ ते ०५५५ धारक भाग प्रमाणपत्र रुवले आहे आणि याबाबत गोरेगाव पोलीस ठाणे येथे तक्रार क्र.३७८१/२०१९ दिनांक ३०.१०.२०१९ अंतर्गत एन.सी. नोंद केली आहे. जर कोणास सापडल्यास माझ्याकडे वर नमृद केलेल्या पत्त्यावर आणुन द्यावे. मोबा.:

९८२००७८३१९ सही/- श्लोभा ब्रिजमोहन अग्रवाल दिनांक: ०५.१२.२०१९ ठिकाण: मुंबई

#### PUBLIC NOTICE JAYANTILAL

GORADHANDAS JOSHI Member/ Owner of Flat No. **D/2**, Address DWARKESH CO-OP, HSG, SOCIETY LTD., L.T. ROAD, BORIVALI (WEST) MUMBAI- 400092 & holding Share Certificate No. 56, Distinctive Nos. 271 275 & Was Expired on Dated **10/07/2011** without making Nomination for the same. Their Lega Heirs has applied to the society abou transfer of the said Shares/ Flat on owr name. If anyone is having any claim/ objection should contact/ write to the Society Secretary within 15 (fifteen) days. Thereafter no claim will be considered & the society will proceed

Secretary Borivali Dwarkesh CHS Ltd Date: 04/12/2019

for the transfer

#### जाहिर नोटीस या जाहिराती द्वारे असे सूचित करण्यात येते की,

के - ७/६०८, स्वप्नुपुर्ती को. ऑप. हौ. सोसा. लि एम. एम. आर. डी. ए वसाहत कांजुरमार्ग स्टेशन रोड कांजरमार्ग (प) मंबई - ४०० ०७८ या खोलीचे मालक कै. उषा बबन जाधव यांचे दि. ३०/०३/२०१४ रोजी निधन झाले तरी त्यांच्या पश्चात त्यांचे मुले श्री. विनोद बबन जाधव व श्री. गणेश बबन जाधव<sup>ँ</sup> वारस हक्काने सदर पत्त्यावरील वरीलप्रमाणे बिल्डींग i. के – ७, रुम नं. ६०८ ही खोली त्यांचे नावे करण्याकरीता वर्तमान पत्रामध्ये जाहिरात देऊ इच्छितात. सदर खोली वरीलप्रमाणे वारस श्री. विनोद बबन जाधव व श्री. गणेश बबन जाधव यांचे नावे करण्यास कोणाचीही हरकत असल्यास ही जाहिरात केलेल्या तारखेपासन (१५) पंधरा दिवसाच्या आत त्ररील पत्त्यावर संपर्क करावा व आपले म्हणणे मांडावे अन्यथा सदर खोली वारसा हक्काने श्री. विनोद बबन जाधव व श्री. गणेश बबन जाधव यांचे नावे करण्यास कोणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल व वारसा हक्काने सदर खोली श्री. विनोद बबन जाधव । श्री. गणेश बबन जाधव यांचे नावे करण्यात येईल याची नोंद घेणे. कळावे

जाहिरातदार श्रीमती. विनोद ववन जाधव व श्री. गणेश ववन जाधव ठिकाण : मुंबई तारीख : ०५/ १२/ २०१९

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सदाशिव कृष्णा शेट्टी (एस.के. शेट्टी) हे फ्लॅट क्र.१०७, क्षेत्रफळ ६४५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, इमारत क्र.बी९, सर्व्हे क्र. ४१(भाग), अपना घर युनिट क्र.८ कोहौसोलि. (नोंदणीकृत), निलगिरी इमारत क्र.३४ च्या मागे, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ येथील जागेचे सदस्य असून त्यांच्या नावे अनुक्रमांक २३१ ते २३५ धारक भाग प्रमाणपत्र क्र.४७ अंतर्गत रु.५०/-प्रत्येकीचे ५ शेअर्स आहेत. यांच्या निधनानंत त्यांच्या पश्चात त्यांची ४ मुले कायदेशीर वारसदार आहेत. त्यांनी त्यांचे फ्लॅटबाबत मृत्युपत्र केले आहे त्यात त्यांची मुले अर्थात (१) श्रीमती विद्या अशोक शेट्टी, (२) श्रीमती विणा पी. शेट्टी, (३) श्रीमती वृंदा अनिल भंडारी व (४) श्री. नितीन सदाशिव शेट्टी यांना त्यांच्या निधनानंतर समान शेअर्सचे वाटप करण्यात

जर उपरोक्तप्रमाणे कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत वारसाहक्क. शेअर. विक्री. तारण. भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ता किंवा सोसायटीकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय त्यांच्या मुलांच्या नावे वरील शेअर्सचे हस्तांतरण सोसायटीद्वारे केले जाईल आणि अशा व्यक्तींचे टावा असल्यास ते त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि सदर लाभार्थींवर

ठिकाण: मंबई दिनांक: ०५.१२.२०१९ श्री. एम.एम.शेट्टी विकल उच्च न्यायालय

मे.माधव असोसिएट्स विकल व कायदेशीर सल्लागार ४१३, स्टॅनफोर्ड प्लाझा, लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

## भारतीयांसह तीन नौका पाकिस्तानच्या ताब्यात!



पाकि स्तान, दि.४ : पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सी ने नौकांसह असल्याची समोर

तीन भारतीयांना ताब्यात घेतले माहिती आली आहे. या नौकांना सर क्रीक खाडीजवळ घेण्यात ताब्यात आले असल्याची, पाकिस्तानी माध्यम हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. काही महिने अगोदर पाकि स्तानच्या सागरी सुरक्षा एजन्सीकडून मासेम ारी करणारी भारतीय

सातजणांसह ್ತಹ ही नौका पाण्यात उलटली होती. यातील सहाजणांना भारतीय तट रक्षक दलाच्या जवानांनी वाचवले होते.

आला होता. याम

नौका

पुरीवर

देखील

सुदामा

गोळीबार

करण्यात

#### घरफोडी दरोडा टाकणाऱ्या चोरांचा डाव कसारा पोलिसांनी उधळला

कसारा, दि.४ : मुंबई नाशिक महामार्गावरू न कसाऱ्याच्या दिशेने इको व्हॅनने घरफोडी आणि दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरांचा डाव कसारा पोलिसांनी उधळून लावला. चोरीसाठी आलेल्या त्रिकुटांपैकी एक जणाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पक ड ले .त्यातील दोन जण पळून गेले असून पोलिस त्यांचा तपास घेत आहेत.शिवसिंग विरसिंग शिकलकर राहणार आंबिवली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

# रोज वाचा

#### PUBLIC NOTICE

No. 451 for 1 (One) ordinary share of Rs. 50 (Rupees Fifty) under Register No. 31 of Ja Mahal Co-op Housing Society Ltd situated a A', Road, Churchgate, Mumbai - 400 020 ir he name of Mr. Pramod Chandrashekha aundkar and Miss Pranali Chandrashekh Daundker has been reported lost / misplace ind an application has been made by their the society for issue of duplicate shar

he society hereby invites claims or objection (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen ays from the date publication of this notice no claims / objections are received during his period the society shall be free to issu duplicate share certificate.

For and on behalf of Jay Maha

Co-operative Housing Society Ltd. Date: 05-12-19 (Hon. Secretary Place: Mumbai

BPOLLO FINVEST (INDIA) LTD **सीआयएन:**एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१

नोंदणीकत कार्यालयः यनिट क्र. ८०३. ोरया ब्ल्यु मून, ८वा मजला, वीरा इंडस्टीयल इस्टेट. न्यु लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटसमोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९, ८७(१)(अ). ३३ आणि त्यातील कोणत्याही सधारणेनस येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह कंपनीचे इंडएएस अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच इतर दैनंदिन विषय विचारात घेणे गन्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.८०३, ब्ल्यु मुन, ८वा मजला, वीरा इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटसमोर अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ येथे शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची

मेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ अन्वये कंपनीचे सांकेतांकानुसार कंपनीची प्रतिभूतीमधील व्यवहा करिता व्यापार खिडकी १ ऑक्टोबर, २०१९ पासून मंडळ सभेत निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत

तदर सूचना कंपनीच्या www.apollofinvest.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेडकरित

मिखील इन्नार्न व्यवस्थापकीय संचाल दिनांकः ०५.१२.२०१९ **डीआयएन:०२७१०७४९** 

## जाहीर सूचना

संस्था मर्या.. पत्ता प्लॉट क्रमांक २२७. चारके १), सेक्टर क्रमांक २, चारकोप, कांदिवर्ल (पश्चिम) मुंबई या संस्थेचे सभासद असलेल्या व ांस्थेच्या इमारतीत / भूखंडावर / गाळा / बंगल क. C - ११ धारण करणाऱ्या श्री वासुदेव यशवंत पाटोळे यांचे तारीख १५-०२-२०१६ रोजी निध ग्नाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था य ोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमर्त्त असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध इस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदा गरसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतद च्याकडन हक्क मागण्या / हरकती मागविण्य ोत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल गण्यांच्या वा हरकतीच्या पृष्ठर्थ आवश्यक त्य नगदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाह व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत साद ाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच गंडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध ांच्या हस्तांतरणाबाबत) संस्थेच्या उपविधी नसा नार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राही<sup>,</sup> जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरक ाल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुस गर्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधी रक प्रत मागणीदारास / हरकतदास पाहण्यासा स्थिच्या कार्यालयात सचिव यांचकडे दुपारी ३ ते ध्याकाळी ८ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून गेटिशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध

चारकोप (१) विज सहकारी गृहनिर्माण संस्था म यांच्या करीता आणि वतीने सही/- सचिव / अध्यक्ष दिनांक: ०५/१२/२०१९

## D७०६ शिवनेरी, राजेन्द्र नगर, बोरीवली (पु) मुंबई - ४०००६६. जाहिर रित्या असे कळव इच्छीतो की माझा कनिष्ठ मुलगा विश्वजीत

वेलास ठाणे, वय वर्ष ३१, यांचे १० मे २०१९ रोजी आकस्मिक निधन झाले. या कारणाने याच्या मालकीची अल्टो ८०० मारूती कार जीचा रजिस्ट्रेशन नंबर MH02 DS 9128 असा आहे. ही गाडी वडील या नात्याने मी माझ्या नावावर हस्तांतरीत करून घेत आहे. जर कोणाही व्यक्तीस या बाबतीत कोणतीही हरकत असेल तर त्याने १५ दिवसाच्या आत तशी लेखी हरकत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यालयात दाखल करावी ही विनंती अन्यथ इस्तांतरण संदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

मी विलास भिमराव ठाणे , वय वर्ष ६४, राहणार

#### जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, साई मिलन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत पत्ता माणिकपुर गाव, ऐव्हरशाईन सिटी, वसई पुर्व, ता. वसई, जि. पालघर-४०१२०८. या संस्थेचे सभासद श्रीमती. सरोज सुरेश रावते असुन या संस्थेच्या इमारतीत -प्रदानिका क्र.००३-००४, ए विंग, ईसी-२५, तळ मजला, साई मिलन को.आ.हौ.सो.लि. धारण हरणारे श्रीमती. सरोज सरेश रावते यांचे तारीख २५/०६/२००६ रोजी निधन झाले. सदर मयत मामदाचे भाग व हितमंबंध माझ्या अशील श्रीमती रोमाली मिलिंद कोळंबकर ह्यांच्या नावे हस्तांतरीत झाले आहेत.

तरी या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध संबंधी ायत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदा हरकतदार यांच्याकडून हक्क, मागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध प्राल्यापासून १४ दिवसांच्या आत मला १०९, पहीला मजला. शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी वसई पुर्व, जि. पालघर ४०१२०८ ह्या पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाही माझ्या अशील तर्फे करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

**ॲंड. कैलास इ. पाटील** 

#### जाहिर नोटीस

या जाहिराती द्वारे असे सूचित करण्यात येते की, रुम नं. ११०. बिल्डींग नं. आरं – २. सी विंग स्वप्नसाकार को. ऑप. हौ. सोसा. लि. एम. एम. आर. डी. ए वसाहत सुभाष नगर, नाहुर विलेज रोड, भांडुप (प) मुंबई – ४०० ०७८ या खोलीचे मालक के. लक्ष्मी विठ्ठल पुलवळे यांचे दि. ०९/१०/२०१४ रोजी निधन झाले तरी त्यांच्या पाश्चात त्यांची मुलगी श्रीमती. अक्काबाई बबन सकट हे वारस हक्काने सदर पत्त्यावरील वरीलप्रमाणे रुम नं. ११०, बिल्डींग नं आर - २, सी विंग ही खोली त्यांचे नावे करण्याकरीता वर्तमान पत्रामध्ये जाहिरात देऊ इच्छितात. सदर खोली त्ररीलप्रमाणे वारस श्रीमती. अक्काबाई बबन सकट यांचे नावे करण्यास कोणाचीही हरकत असल्यास ही नाहिरात केलेल्या तारखेपासन (१५) पंधरा दिवसाच्या आत वरील पत्त्यावर संपर्क करावा व आपले म्हणणे मांडावे अन्यथा सदर खोली वारसा हक्काने श्रीमती. अक्काबाई बबन सकट यांचे नावे करण्यास कोणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल व त्रारसा हक्काने सदर खोली श्रीमती. अक्काबाई बबन सकट यांचे नावे करण्यात येईल याची नोंद घेणे.कळावे

जाहिरातदार श्रीमती. अक्काबाई बबन सकट ठिकाण : मुंबई तारीख : ०५/१२/२०१९

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the original of the Agreement dated 1st January 1971 in respect of Flat No.5. Prarthana Apartments Co-operative Housing Society Ltd, Plot No.A-2, CS No. 1/1226 (part) Mahim Division Gokhale Road (South), Dadar, Mumba 400028 is not traceable and hence presumed to be lost/ misplaced.

Accordingly, I have lodged a complaint with Dadar Police Station which is registered under Sr. No. 3945 of 2019 dated 29th November 2019 in respect of the lost/ misplaced aforesaid original Agreement dated 1st January 1971. ALL persons are hereby given notice

not to deal with any person who has claims to have the aforesaid original documents and/or if any person has found such original is hereby required to inform/ return the same to the undersigned at Flat No.5, Prarthana Apartments Co-operative Housing Society Ltd. Plot No. A-2, CS No. 1/1226 (part) Mahim Division, Gokhale Road (South), Dadar, Mumbai 400028

Dated this 3rd day of December, 2019. Smt. Asha Arun Patankar

#### जाहीर नोटीस

लिगल रेमेडिज

कि, फ्लंट नं. डी/३०८, तिसरा मजला, श्री भद्रकाली दर्शन को-ऑप, हौसिंग सो, लि, स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे, श्री बनवारीलाल पी. दिक्षित ह्याच्या नावानी होता, परतु **श्री बनवारीलाल पी. दिक्षित** ता. ०६.०२.२०१७, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून <mark>श्रीमती</mark> **श्यामा बी. दिक्षित,** ह्यानी सोसायटीला आर्ज करुन सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट भापल्या नावानी केलेला आहे

तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईंदर (प), ता. व जि. ठाणे-४०१ १०१. ह्या पत्त्यावर लेखी कळवावे. अन्यथा तस कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध -गही असे समजण्यात येईल.

सनील बी. गारोडिया (वर्कील - उच्च न्यायालय, मुंबई) दिनाकः ०५ १२ २०१५ स्थळः भाईंदर

PUBLIC NOTICE

JOGINDER GANESH PANDE ted on 25 08 2012 Was m expired dated on 25.08.2012 Was members of the Flat No. 701 & 702, Daffodil A Coperative Housing Society Ltd., Address at Gaurav Vally, Nr. GCC Club, Mira Road (E), Thane - 401107. In the building died on 25.08.2012 without making nomination for his shares.

1) Late Mrs. Shanti Joginder Pandey, 2) Mr. Navin J Pandey and 3) Mr. Mahendra J. Pandey all heirs of late Mr. JOGINDER GANESH PANDEY through their Advocate Mr. R. P. Singh hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the

ransfer of the said shares and interest of he deceased member into capital/ proper of the society within the period of 15 days rom the publication of this notice with opies of such documents and other proofs of his/her/their claims/objections for ransfer of the shares and interest of the eceased member in the capital property deceased member in the capital property of the society. If no claims/ objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society. In such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the any heirs or Advocate for transfer of shares and interest of the deceased member in the nterest of the deceased member in the capital property of the society shall be deawith in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection for the claimants/objectors for the date of publication of the notice till the late of expiry of its period.

For and on behalf of Late Mrs. Shanti Joginder Pandey Mr. Navin J. Pandey MR. Mahendra J. Pandey

Advocate R. P. Singh C/704, Sattellite Park, Mangal Nagar Near GCC Club, Mira Road (E), Thane - 401107 Mob.: 9324204549, 7021252947

Notice is here by for the information of public that on behalf our client. Mrs. SHALINI ANIL VASWANI, havinga Ownership flat situated at Flat No. 604, on Ownership had studied at riat No. 004, when the 6th floor, wing-A1, of the Building known as Mari Gold – Co-Op Housing Society Limited, Village – Navghar, Mira Road – (East), Dist – Thane – 401107, an admossing Carpat area of 600 S. Et and admeasuring Carpet area of 600 Sq Ft, and the said Mrs. SHALINI ANIL VASWANI.is the co-owner of the said flat with her Husband Mr. ANIL KUMAR VASWANI who s also co-owner of the said flat. Both the Husband and wife are the sole and absolu wners of the afore said property, holding rights, title and interest on behalf of the said flat. However our clientMrs. SHALINI ANIL VASWANI, has been here by reported that Private Sectors or financial institutions, etc. not to deal with the a fore said flat on without consent or permission from our client Mrs. SHALINI ANIL VASWANI, either by way of sale, mortgage, equity type mortgage, gift charge, trust, inheritance, possession Lease. lien or otherwise. If any person is to deal on adverse as aforesaid will be on his/her/their risk and consequences, which please note. Further we hereby inform on having any claim on behalf of the said flat or given any part payment on equity form or executed any MOU on without consent of our client or dealt without consent of our client should be noticed our Office having address at Bright Law Associates, A/72, Shanti Shopping Centre, Mira Road – {East}, Dist – Thane – 401107, within Fifteen days from the date of publication of this notice, unless my client will not attend any such claims made thereafter.

Dated on 05<sup>™</sup>day of December, 2019, at Mira Road – (E).

For Bright Law Associates. Mobile Nos. 7506860166/9769099176

# 🛕 ॲक्सिस बँक लि.

सेंट्रल ऑफिस: गिगाप्लेक्स, एनपीसी-१, ३ रा मजला, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८ **नोंदणीकृत कार्यालय** : त्रिशूल, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज, अहमदाबाद – ३८० ००६.

#### मागणी नोटीस

[सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ (सरफेसी ॲक्ट) आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल २००२ चा रुल ३(१) सह]

**ॲक्सिस बँक लि.** (पूर्वीची यू.टी.आय. बँक लि.) मध्ये असलेली पुढे नमूद करण्यात आलेली खाती अनुत्पादक (एनपीए) ठरविण्यात आलेली आहेत, त्यावरुन **बँ**केने सरफेसी ॲक्टच्या सेकश्न १३(२) नुसार सूचना जारी केल्या आहेत. पुढे नमूद करण्यात आलेले कर्जदार/जामीनदार यांच्या अलिकडे माहित असलेल्या पत्त्यावर सदर नोटीस बजावण्यात असफल ठरल्याने सर्व संबधितांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढे नमूद करण्यात आलेले कर्जदार/ जामीनदार/गहाणदार यांना कळविण्यात येते की, त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या तारखेस येणे असलेली रक्कम, करारात नमूद करण्यात आलेल्या दराने रक्कम परत करण्याच्या तारखेपर्यंतचे कर्ज/आणि अन्य करार आणि त्यानुसार संबंधित व्यक्तींनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार भविष्यातील व्याजासह **ॲक्सिस बँक लि.** (पूर्वीची यू.टी.आय. बँक लि.) यांना परत करावी. सदर करार आणि कागदपत्रे यांनुसार कर्जदारांची बांधिलकी म्हणून खाली दिल्याप्रमाणे त्याच्या नावापुढे नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता **ॲक्सिस बँक लि.** च्या ताब्यात आहेत

#### शाखेचे नाव : ऐरोली, मुंबई

П								
ı	अ.	कर्जदाराचे व जामीनदाराचे/ग	येणे रक्कम					
ı	क्र.	कर्जाचा प्रकार	मागणी नोटीसीची तारीख	एनपीएची तारीख				
ı	9	१) अटलाटा इंटरनॅशनल (कर्जदार/गहाणदार संस्था), ८/८७	रु. २,६३,९४,७६५.७९/- (रु. दोन					
ı		तसेच : प्लॉट नं. २६, सोमनाथ को-ऑप सोसायटी लि., सोमनाथ	कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार सातशे					
ı		भवन शर्मा इंडस्ट्रीयल इस्टेट,वालभट रोड, गोरेगाव (पूर्व) , मुंबई						
ı		३) श्री. निलेश बन्सल (जामीनदार), ४) सौ. प्रेमलता बन्सल -ज						
ı		व्ही रोड, गोरेगांव (पश्चिम), मुंबई–४०० ०६२.						
1		कर्जाचा प्रकार : कॅश क्रेडिट	मागणी नोटीसः १६/१०/२०१९	एनपीएची तारीख : २९/०८/२०१८				

**स्थावर मालमत्तेचा तपशील : परिशिष्ट—l : क्रेडिट लिमिटसाठी तारण ठेवण्यात आलेल्या सध्याच्या सुरक्षित मालमत्तेचा तपशील :** १) तारण असलेली सध्याची व भविष्यातील दोन्ही फर्मची सध्याची सपूर्ण मालमत्ता, २) तारण असलेले सध्याचे व भविष्यातील सपूर्ण प्लान्ट व मशिनरी,

**क्रेडिट लिमिटसाठी सुरक्षित गहाण ठेवण्यात आलेल्या स्थावर मालमतेचा तपशील** : औद्योगिक जमीन व बिल्डींगचे समतुल्य गहाणखत, प्लॉट न. २६, स. न. ६५३/१,सोमनाथ को. इंड सोसायटी, गाव दाभेल, सोमनाथ रोड, दमण, मे. अटलाटा इंटरनॅशनल यांच्या नावे, एनए जमीन प्लॉट नं. २६, क्षेत्रफळ ९१० चौ. मी. स. नं. ६५३/१ (२६), गाव दाभेल, इंडस्ट्रीयल झोन, गाव दाभेल ता. व जिल्हा दमण येथे स्थित, **चतुःसीमा : उत्तरेस :** अंतर्गत रस्ता, **दक्षिणेस :** प्लॉट नं. २७, **पश्चिमेस :** प्लॉट नं. २५, **पूर्वेस :** अंतर्गत रस्ता. २) समत्ल्य गहाणखत असलेला रहिवासी फ्लॅट ८८, ६ वा मजला, बिल्डींग नं. ८, पिरामल स्मृती सीएचएसएल, पिरामल नगर, पटेल पंपाजवळ, एस. व्ही रोड गोरेगांव (प), मुंबई– ४०००६२, श्री. पवनकुमार बन्सल आणि सौ. प्रेमलता पवनकुमार बन्सल यांच्या नावे, फ्लॅट नं. ८८, ६ वा मजला, बिल्डींग नं. ८, क्षेत्रफळ ३२५, चौ. फ. बीयए, पिरामल स्मृती को— ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पिरामल नगर, एस. व्ही रोड, गोरेगांव (पश्चिम), मुंबई–४०० ०६२ स. नं. ५४ व ५५, सीटीएस नं. ९०३/१०, गाव पहाडी, गोरेगांव, ालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा

| १**) कन्नोनाड कन्स्ट्रवशन क. प्रा. लि. (कर्जदार/गहाणदार कंपनी),** पूजा, जैन देरासर मार्गासमोर, सेंट ॲडयुज रोड, सांताक्रुझ (प) | रु. १,९८,७९,२७४.०२/- (रु. एक मुंबई–४०००५४, **२) श्री. अविनाश भाटिया (जामीनदार), ३) श्री. नरेंद्र व्ही भाटीया (जामीनदार), २ व ३ रा** : २०७, पूजा, ७वा कोटी अठ्ठ्याण्णव लाख एकोणऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर आणि पैसे दोन फक्त) नजला, खार (प). मुंबई ४०००५२

कर्जाचा प्रकार : ओव्हरड्राफ्ट मागणी नोटीस: १६/१०/२०१९ एनपीएची तारीख : २४/०५/२०१९

स्थावर मालमत्तेचा तपशील : परिशिष्ट-| : प्राथमिक स्रक्षेचा तपशील : प्रकल्पापासून येणे असलेल्या रक्कमेवरील ताबा, बी-५५ कॉर्पोरेट ॲव्हेन्यू, साकी विहार रोड, अंधेरी (पू), मुंबई–४०००७२, नोंदणीकृत गहाण असलेले ३ न विकलेले व्यावसायिक युनिटस् म्हणजेच युनिट नं. ७०६, बी १ जी १ व एफ १ एफ २ यांसहीत, (मालक कन्नोनाड कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि., क्षेत्रफळ ४३७५ चौ. फू)

सुरक्षित ग<mark>हाण असलेल्या स्थावर मालमत्तेचा तपशील :</mark> नोंदणीकृत गहाण असलेले ५ फ्लॅटस्, ॲट एबी इस्टेट, सी विंग, सीटीएस नं. बी/४१० व ४१४, बांद्रा, रानवर गाव, ऑफ वरोदा रोड, बांद्रा (प), मुंबई–४०००५० येथे स्थित तपशील खालीलप्रमाणे :१) फ्लॅट नं. सी–३०४, ३रा मजला, ५२० चौ. फू., एबीज् इस्टेट, सी विंग, सीटीएस नं. बी/४१० व ४१४, बांद्रा, रानवर गाव, ऑफ वरोदा रोड, बांद्रा (प), मुंबई–४०००५० येथे स्थित. २) फ्लॅट नं. एफ–१०१, १ला मजला, ४९८ चौ. फू., एबीज् इस्टेट, सी विंग, सीटीएस नं. बी/४१० व ४१४, बांद्रा, रानवर गाव, ऑफ वरोदा रोड, बांद्रा (प), मुंबई–४०००५० येथे स्थित. ३) फ्लॅट नं. एफ–१०२, १ला मजला, ४९८ चौ. फू., एबीज् इस्टेट, सी विंग, सीटीएस न. बी/४१० व. ४१४, बांद्रा, रानवर गाव, ऑफ वरोदा रोड, बांद्रा (प), मुंबई–४०००५० येथे स्थित, ४) फ्लॅट न. एफ–२०१, २रा मजला, ३६० चौ. फ्., एबीज् इस्टेट, सी विंग, सीटीएस न. बी/४१० व ४१४, बांद्रा, रानवर गाव, ऑफ वरोदा रोड, बांद्रा (प), मुंबई–४०००५० येथे स्थित. ५) फ्लॅंट न. एफ–२०२, २रा मजला, ३६० चौ. फू., एबीज् इस्टेट, सी विंग, सीटीएस नं. बी/४१० व ४१४, बांद्रा, रानवर गाव, ऑफ वरोदा रोड, बांद्रा (प), मुंबई–४०००५० येथे स्थित

| **१) मे.सेंचुरी सेल्स् कॉर्पोरेशन (कर्जदार संस्था),** २९७/२३५८, मोतीलाल नगर नं. २, गणेश मैदानासमोर, ऑफ एम. जी. रोड, | रु. १,६७,२४,३९१.७७/- (रु. एक गोरेगांव (प), मुंबई–४०००९० आणि **तसेच :** फ्लॅट नं. २०३, २रा मजला, बी विंग, श्री अहिंसा धाम कोऑप हौ. सोसायटी लि. चिंचोली 🛮 कोटी सद्सष्ट लाख चोवीस हजार तीनशे ाव, शांती फोर्डसमोर, लिंक रोड, मालाड (प), मुंबई–४०००६४**. २) श्री. अजित लखोटिया (भागीदार/जामीनदार/गहाणदार),** | एक्क्याण्णव आणि पैसे सत्त्याहत्तर फक्त) ३) श्रीमती माधुरी लखोटिया (भागीदार/जामीनदार) ४) सौ. सरला गौरीशंकर लखोटिया (भागीदार/जामीनदार/गहाणदार), ५) श्री. गौरीशंकर लखोटिया (जामीनदार / गहाणदार) सर्व २,३,४,५ रा : फ्लॅट नं २०३, २रा मजला, बी विंग, श्री आहिंसा धाम को

ऑप हो. सोसायटी लि. चिंचोली गाव, शांती फोर्डसमोर, लिंक रोड, मालाड (प), मुंबई–४०००६४ मागणी नोटीस: २२/१०/२०१९ कर्जाचा प्रकार : कॅश क्रेडिट एनपीएची तारीख : २९/११/२०१८

**स्थावर मालमत्तेचा तपशील : परिशिष्ट–। : क्रेडिट लिमिटसाठी तारण ठेवण्यात आलेल्या सध्याच्या सुरक्षित मालमत्तेचा तपशील :** सध्याचा व भविष्यातील सर्व स्टॉक (साठा) ज्यामध्ये कचा माल, तयार होणारा माल, तयार माल, रोख रक्कम आणि अन्य जी उपलब्ध असेल ती सर्व मालमत्ता, ज्या सध्या जगम मालमत्ता आहेत त्या किवा त्यानतर कोणत्याही वेळी कर्जदाराच्या मालकीच्या कर्जदाराच्या ताब्यातील आणि सध्या किंवा त्यानंतर केव्हाही आणि यानंतर वेळोवेळी ज्या साठविण्यात येतील किंवा साठविल्या जातील किंवा आणण्यात येतील किंवा येत असतील किंवा प्रक्रियेत असतील किंवा कर्जदाराच्या कारखान्याकडे किंवा जागेत किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी वाहन आणण्यात येत असतील आणि कर्जदाराच्या ताब्यात असतील किंवा व्यवस्थापन किंवा अन्य एखाद्या जागेत किंवा ठिकाणी असतील (या सर्वाचा एकत्रित उह्नेख या ठिकाणी 'सध्याच्या मालमत्ता' असा करण्यात आला आहे.) आणि थकबाकी येणारी, येणे असलेली दावे आणि बिल्स, जे सध्या येणे बाकी आहे आणि मालकीचे आहे किंवा जे त्यानंतर कधीही ही सिक्युरिटी अस्तित्चात असताना येण्यायोग्य होईल आणि कर्जदाराचा व्यवसाय सुरु असताना कोणतीही व्यक्ती फर्म, कंपनी किंवा बॉडी कार्पोरेट अथवा सरकारी विभाग किंवा कार्यालय किंवा कोणतीही पालिका किंवा स्थानिक किंवा सार्वजनिक किंवा निमसरकारी बॉडी किंवा प्राधिकरण किंवा कोणी कार्पोरेट किंवा अंडरटेकिंग किंवा प्रकल्प किंवा सार्वजनिक क्षेत्रातील काहिही (या सर्वांचा उल्लेख येथे एकत्रितपणे 'सदर येणी' असा करण्यात आला आहे) त्यापुढे सुरु राहणारी सिक्युरिटी म्हणून ताब्यात धेणे आणि कर्जदाराकडून बँकेस कोणत्याही वेळी बँकेने मागणी केल्यानंतर सदर कर्जसुविधा व्याज आणि त्यानतरचे कमिशन आणि सर्व कायदेशीर आणि अन्य किंमत, आकार, पेमेंट आणि री–इंबर्समेंट आणि त्या संदर्भात होणारा खर्च आणि यानुसार देणे

आणि या सिक्युरिटीच्या संदर्भात प्रासंगिक खर्च किंवा त्यानंतरची कारवाई (यापुढे एकत्रित उल्लेख 'सदर येणी') या संदर्भात बँकेला देय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. **सुरक्षित गहाण असलेल्या स्थावर मालमत्तेचा तपशील** : फ्लॅट नं. २०३, २रा मजला, बी विंग, श्री अहिंसा धाम को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., स. नं. ४२६ वर बांधण्यात . अलेली, हिस्सा नं १ व ६, सीटीएस नं. ४२६, हिस्सा नं. १ ते ६, सीटीएस नं. ११८४ व ११९३, गाव मालाड, तालुका बोरीवली, शक्ती फोर्ड शोरुमसमोर, लिंक रोड, नालाड,(पश्चिम) मुंबई–४०० ०६४ क्षेत्रफळ ६५० चौ. फू. (बांधकाम),श्री. गौरीशंकर लखोटिया, सौ. सरला लखोटिया (मयत) व श्री. अजित लखोटिया यांच्या मालकीचा

🖣 विमल एंटरप्रायजेस् (कर्जदार), ८/८७, पिरॅमल नगर, एस व्ही रोड, गोरेगांव (पश्चिम) मुंबई–४०० ०६२. तसेच : प्लॉट नं. २६, 🔻 रु. ७७,०७,६६९.६७/ – (रु. सत्त्याहत्तर सोमनाथ को–ऑप सोसायटी लि., सोमनाथ रोड,दाभेल, दमण, दमण व दिव–३९६२१०. **तसेच** : १, विमला भवन, शर्मा इंडस्ट्रीयल | लाख सात हजार सहाशे एकोणसत्तर आणि इस्टेट, वालभट रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६३.**२) श्री. देवेंद्र बन्सल (जामीनदार), ३) श्री. पवन बन्सल (जामीनदार व** पैसे सदुसष्ट फक्त) ग**हाणदार), ४) सौ. प्रेमलता बन्सल (जामीनदार व गहाणदार), २, ३, ४, सर्व रा** : ८/८७, पिरामल नगर, एसव्ही रोड, गोरेगांव (पश्चिम) मुंबई–४०० ०६२. **५) अटलाटा इंटरनॅशनल (कॉर्पोरेट जामीनदार व गहाणदार),** ८/८७, पिरामल नगर, एसव्ही रोड, गोरेगाव (पश्चिम) मुंबई–४०० ०६२. **तसेच :** प्लॉट नं. २६, सोमनाथ को–ऑप सोसायटी लि., सोमनाथ रोड, दाभेल, दमण, दमण व दिव-३९६२१०. **तसेच** : १, विमला भवन, शर्मा इंडस्ट्रीयल इस्टेट, वालभट रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६३ मागणी नोटीस: १६/१०/२०१९ कर्जाचा प्रकार : कॅश क्रेडिट एनपीएची तारीख : २९/०८/२०१८

**परिशष्ट–। : क्रेडिट लिमिटसाठी तारण ठेवण्यात आलेल्या सध्याच्या सुरक्षित मालमत्तेचा तपशील :** १) तारण असलेली सध्याच्या व भविष्यातील दोन्ही फर्मची सध्याची नपूर्ण मालमत्ता, २) तारण असलेली सध्याची व भविष्यातील संपूर्ण प्लान्ट व मशिनरी,

क्रेडिट लिमिटसाठी सुरक्षित गहाण ठेवण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेचा तपशील : १) औद्योगिक जमीन व बिल्डींगचे समतुल्य गहाणखत, प्लॉट नं. २६, स. नं. ६५३/१, सोमनाथ को इंड सोसायटी, गाव दाबेल, सोमनाथ रोड, दमण, मे. अटलांटा इंटरनॅशनल यांच्या नावे, एनए जमीन प्लॉट नं. २६, क्षेत्रफळ ९१० चौ. मी., स. नं. ६५३/१ (२६), गाव दाभेल, इंडस्ट्रीयल झोन मध्ये, गाव दाभेल येथे स्थित ,ता. व जिल्हा दमण येथे, 🛮 **चतुःसीमा : उत्तरेस** : अंतर्गत रस्ता, **दक्षिणेस :** प्लॉट नं. २७, **पश्चिमेस :** प्लॉट नं. २५, **पूर्वेस :** अंतर्गत रस्ता. २) समतुल्य गहाणखत असलेला रहिवासी फ्लॅट ८८, ६ वा मजला, बिल्डींग नं. ८, पिरामल स्मृती सीएचएसएल, पिरामल नगर, पटेल पंपाजवळ, एस. व्ही रोड गोरेगांव (प), मुंबई–४०००६२, श्री. पवनकुमार बन्सल आणि सौ. प्रेमलता पवनकुमार बन्सल यांच्या नावे, फ्लॉट नं. ८८, ६ वा मजला, बिल्डींग नं. ८, क्षेत्रफळ ३२५, चौ. फू. बीयूए, पिरामल स्मृती को –ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पिरामल नगर, एस. व्ही रोड, गोरेगांव (पश्चिम), मुंबई –४०० ०६२ स. नं. ५४ व ५५, सीटीएस नं. ९०३/१०, गाव पहाडी, गोरेगाव, तालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित

जर संबंधित कर्जदार /जामीनदार **ॲक्सिस बॅक**िल. (पूर्वीची यू.टी.आय. बॅक लि.) यांना सदर रक्कम परत करण्यास असफल ठरले तर, वर नमूद केलेल्या तारण मालमतांच्या संदर्भात सदर ॲक्टचा सेक्शन १३(४) आणि लागू होणारे रुल्स यांसह संबंधित कर्जदार / जामीनदार यांच्या खर्च आणि परिणामांसह जोखमीवर कारवाई करण्याचा **ॲक्सिस बँक लि.** ला अधिकार आहे. ॲक्टच्या सेक्शन १३ व सब सेक्शन १३ अंतर्गत तरतुदींनुसार आपण सर्वजण सदर नोटीसीला अनुसरून वर नमूद केलेली बँकेकडे सुरक्षित तारण म्हणून ठेवण्यात आलेली मालमत्ता बँकेच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करू शकत नाही.

वर नमूद ॲक्टमधील तरतुदीनुसार संबधित कर्जदार /जामीनदार यांना सदर मालमत्ता, कोणत्याही प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर तरतुदींचा भंग केल्यास सदर व्यक्ती सरफेसी ॲक्टमधील तरतुदींनुसार शिक्षा आणि/ किंवा दंडास पात्र ठरेल. आणखी तपशिलासाठी बजावण्यात येऊ न शकलेल्या नोटीसा खाली सही करणार यांच्याकडे मिळू शकतील.

दिनाक : ०५/१२/२०१९ स्थळ : ऐरोली, मुंबई

अधिकत अधिकारी ॲक्सिस बँक लि.

For Muthoot Homefin (India) Ltd.

Date of Demand Notice &

Date of

Possession

Physical

Possession

Authorised Officer,

Allahabad Bank

**FINANCIAL EXPRESS** 

# FORM NO. RSC - 4

Pursuant to Rule 3 (3) Before the National Company Law Tribunal at Mumbai

Company Petition No. 4011 of 2019 In the matter of Section 66 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder

In the matter of Reduction of Equity & Preference Share Capital of Shore Auto-Rubber Exports Private Limited

Shore Auto-Rubber Exports Private Limited (CIN No. U25199PN2003PTC018550. a private limited company incorporated under the Companies Act, 1956, having its registered office at Flat No. Q - 201, Kumar Sophronia, Wadagaon sheri, Pune 411014

...Petitioner Company

STEEL.

#### PUBLICATION OF NOTICE

Notice may be taken that Shore Auto-Rubber Exports Private Limited presented a petition before the National Company Law Tribunal Bench at Mumbai, on the 19th day of October 2019 for confirming the reduction of 20,800 (Twenty Thousand Eight Hundred) equity shares of Rs 100/- each and 4,57,600 (Four Lakhs Fifty Seven Thousand Six Hundred) 0.001% Redeemable Preference Shares (RPS) of Rs. 100 each held by Auto Steel and Rubber Industries Private Limited (ASRPL) out of the existing paid up equity share capital of the company of 99,200 (Ninety-Nine Thousand Two Hundred) of Rs 100/- each and preference share capital of 13,20,000 (Thirteen Lakh Twenty Thousand) of Rs. 100/- each respectively that such reduction is effected by cancellation of equity share capital of 20,800 (Twenty Thousand Eight Hundred) of Rs 100/- each and 4,57,600 (Four Lakhs Fifty-Seven Thousand Six Hundred) 0,001% Redeemable Preference Shares (RPS) of Rs. 100 each.


The notices to individual creditors have been issued. The list of creditors prepared on the 31° day of October 2019 by the company is available at the registered office of the company for inspection on all working days during 11 AM to 4 PM for a period of three months from the date of this notice. If any creditor of the company has any objection to the application or the details in the list of creditors, the same may be sent along-with supporting documents and details about his name and address and the name and address of his Authorised Representative if any, to the NCLT, Mumbai Bench within a period of three months from the date of receipt of this notice and a copy of such representations and objections be simultaneously served upon the undersigned or at the registered office of the Petitioner Company, failing which, it shall be presumed that such unsecured creditors have no representations to make on the proposed capital reduction.

It may also be noted that a hearing has been fixed for Thursday, 27th Day of February 2020 on which the Tribunal shall hear the application. In case any creditor intends to attend the hearing he should make a request along with his objections, if any.

Place: Pune Date: 04/12/2019

Kishore Keswani, Director. DIN - 00345058

For Shore Auto-Rubber Exports Private Limited





#### Website: www.gravisshospitality.com NOTICE Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund

CIN: L55101PN1959PLC012761

Regd. Office: Dairy Tops, J-177, M.I.D.C Industrial Estate.

Bhosari, Pune - 411 026. Phone: 022-62513131

Email id: investors.relations@gravissgroup.com

(IEPF) Authority Notice is hereby published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules

2016, as amended ("the IEPF Rules") The IEPF Rules, inter-alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to Investor Education & Protection

Fund Authority ("IEPF Authority"). The Company has vide its letter dated 2nd December, 2019, communicated individually, to the concerned shareholders, whose shares are liable to be transferred to the IEPF Authority during the financial year 2019-20 for taking

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website www.gravisshospitality.com. Shareholders may note that both the unclaimed dividends and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them, for the purpose of dematerialization and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stands registered in their name shall stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed to be adequate notice in respect of issue of new share certificate(s) for the purpose of transfer

of shares to IEPF Authority pursuant to the Rules. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by December 29, 2019, the Company shall with a view to complying with the requirements set out in the Rules, dematerialize and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per the procedure stipulated in the Rules.

In case the shareholders have any query on the above matter, they may contact the Company's Registrar & Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, Unit: Graviss Hospitality Limited, C-101, 247 Park, L B S Marg Vikhroli (West), Mumbai - 400083 Tel No.: (022) 4918 6000/4918 2324 e -mail: iepf.shares@linkintime.co.in

> FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution

Information

Companies Act, 1956;

5<sup>th</sup> December, 2019

Mr. Anil Seetaram Vaidya

Mr. Anil Seetaram Vaidva

9<sup>th</sup>January, 2020

| 19<sup>™</sup>January, 2020

15. Manner of obtaining request for resolution Request for resolution plan, evaluation matrix

plan, evaluation matrix, information memorandum and further information be shared by the Resolution Professional with qualified and shortlisted Prospective Resolution Applicants

Registrar of Companies, Pune

U15424PN1998PLC013163

22-12-1998

Shetkari Sakhar Karkhana (Chandapuri) Ltd.

15th January, .2019 i.e the date o receip tof NCLT's order

Address: MITCON Consultancy and Engineering Services Ltd, 1st Floor,

ddress: MITCON Consultancy and Engineering Services Ltd. 1°Floor.

Kubera Chambers, Shivaji Nagar, Pune 411005.Email: anilvaidya38@qmail.cor

Kubera Chambers, Shivaji Nagar, Pune 411005. Email: anilvaidya38@gmail.com

meeting theeligibility criteria as set out by the

Committee of Creditors after receiving aconfidentiality

Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00067/2016-2017/10145

Address: Plot no. 107, Survey no. 62/65, Mahatma Society,

Address: MITCON Consultancy and Engineering Services Ltd,

Address: MITCON Consultancy and Engineering Services Ltd.

1st Floor, Kubera Chambers, Shivaji Nagar, Pune 411005.

undertaking as per section 29 (2) of the IBC

speed post to the Resolution Professional.

Mr. Anil Seetaram Vaidya

Mr. Anil Seetaram Vaidya

Bhusari Colony, Kothrud, Pune- 411 038. Email: anilvaidya38@gmail.com Mr. Anil Seetaram Vaidya

Email: anilvaidya38@gmail.com Mr Anil Seetaram Vaidva

5 th December, 2019

1st Floor,Kubera Chambers, Shivaji Nagar Pune 411005. Email: anilvaidya38@gmail.com

Electronically by email as well as hard copy by

**Process for Corporate Persons) Regulations, 2016** 

Address of the registered office and principal At Post Chandapuri, Tal. Malshiras, Dist. Solapur, PIN - 413310

For Graviss Hospitality Limited

Kainaaz Bharucha

Company Secretary

Place: Mumbai Date: December 4, 2019

Relevant particulars

1. Name of the corporate debtor

Corporate Debtor

resolution applicants

resolution applicants

provisional list

2. Date of Incorporation of Corporate Debtor

3. Authority under which Corporate Debtor is

4. Corporate identity number / limited liability

office (if any) of the Corporate Debtor

6. Insolvency commencement date in respect of

7. Date of invitation of expression of interest

Eligibility for resolution applicants under

section 25(2)(h) of the Code is available at:

12. Last date for submission of objections to

13. Date of issue of final list of prospective

prospective resolution applicants

evaluation matrix and request for resolution plans to

Last date for submission of resolution plans

Manner of submitting resolution plans to

plan to the Adjudicating Authority for approval

20. Name, Address and e-email of the resolution

professional, as registered with the Board

pondence with the resolution professional

21. Address and email to be used for corres

22. Further Details are available at or with

financialexp.epapr.in

23. Date of publication of Form G

19. Name and registration number of the

resolution professional

resolution professional

10. Last date for receipt of expression of interest 20th December, 2019

14. Date of issue of information memorandum, 9 h January, 2020

18. Estimated date for submission of resolution 15th February, 2020

Date of issue of provisional list of prospective 4th January, 2020

9. Norms of ineligibility applicable under



Government of India

## **Ministry of Finance**

**Department of Investment and Public** 

**Asset Management Expression of Interest** 

**ENGAGEMENT OF AN ADVISOR FOR STRATEGIC** DISINVESTMENT OF SHAREHOLDING OF CERTAIN CPSEs AND GOVERNMENT OF ODISHA STATE PSUs IN A PUBLIC SECTOR JOINT VENTURE COMPANY ENGAGED IN MANUFACTURING OF

STRATEGIC disinvestment of shareholding of certain CPSEs and Government of Odisha State PSUs in a Public Sector Joint Venture Company engaged in manufacturing of steel is being considered, through a common transaction.

For this purpose, it is proposed to engage a Transaction Advisor from reputed professional consulting firms, investment bankers, merchant bankers, financial institutions, banks, etc having experience of 5 years for providing advisory services for Strategic Disinvestment/Strategic Sale/ Mergers & Acquisitions Private Equity Investment, to provide advice and assistance for this transaction.

Proposals are invited by 1300 hours (IST) on 30th December, 2019. For details, interested

parties may visit web site: http://dipam.gov.in, https://commerce.gov.in &

davp 15601/11/0029/1920



https://mmtclimited.com/

#### **Aarti Drugs Limited** CIN: L37060MH1984PLC055433

Regd. Off.: Plot No. 198, MIDC, Tarapur, Village Pamtermbhi, Dist. Palghar- 401 506, Maharashtra Tel: (022) 2404 8199 Website: www.aartidrugs.co.in Email ID: investorrelations@aartidrugs.com NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company) Sub: Transfer of Equity Shares of the Company to the Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority This NOTICE is published pursuant to the provisions of the Investor Education and

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2016 notified by Ministry of Corporate Affairs with effect from September 7, 2016 ("the Rule") and subsequently amended vide notification dated February 28, 2017 ("the Amendment Rules") {collectively referred to as "the Rule"}.

respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in

communicated individually, to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority under the said rules, for taking appropriate action(s). The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to

Demat Account of IEPF Authority on its website at http://www.aartidrugs.co.in Shareholders are requested to refer to the web-link https://www.aartidrugs.co.in/index. php?option=com\_content&view=article&id=112&Itemid=115 to verify the details of un-encashed dividends and the shares liable to be transferred to Demat Account of IEPF Authority. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority/Demat Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to Demat Account of IEPF Authority, may note that the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to Demat Account of IEPF Authority pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and share transferred to IEPF Authority pursuant to the said Rules. In case the Company does not receive any communication from the concerned

shareholders by **December 29, 2019** the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to Demat Account of IEPF Authority by the due date as per procedure stipulated in the Rules. In case shareholders have any gueries on the subject matter and the Rules, they may

contact Company's Registrar and Transfer Agents (RTAs) at Link Intime India Private Limited, Unit: Aarti Drugs Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083. **Tel:-** 022-49186000. **Email:** iepf.shares@linkintime.co.in

For Aarti Drugs Limited Rushikesh V. Deole Place: Mumbai

Dated: December 4, 2019 **Company Secretary** 

Description of the Property



NOTICE pursuant to Regulation 29, 47 (1)(a), 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 and any amendment thereto, is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held at Registered Office of the Company situated at at Unit No 803, Morya Blue Moon, 8th Floor, Veera Industrial Estate, New Link Road, Opp. Laxmi Industrial Estate, Andheri (W), Mumbai - 400053, on Friday 13th day of December, 2019 to consider and approve the Ind AS Un - Audited Financial Results along with Limited Review Report for the Quarter ended 30th September, 2019 along with other routine

Pursuant to the Code of Conduct of the Company under the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading window for dealing in securities of the Company has been closed from October 1, 2019, until 48 hours after

outcome of the Board Meeting is The Information contained in this notice is also available on the Company's website

www.apollofinvest.com, as also on the website of the Stock Exchange i.e.

For Apollo Finvest (India) Limited.

Mikhil Innani Place: Mumbai Managing Director Date: 05.12.2019 DIN: 02710749

# SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD.

shubham Corporate Office: 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana)
Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail: customercare@shubham.co Website: www.shubham.co

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the authorized officer of the Shubham Housing Development Finance Company Limited (hereinafter called Shubham) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon borrowers to repay the amount within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the

undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shubham Housing Development Finance Company Limited for an amount detailed

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Details are as below:

Loan No., Borrower/ Co-Borrowers Name	Demand Notice Amount	Date of Demand Notice	Secured Asset	Affixation Date
Loan No. GUJ_1603_053831- Fulaji Gajaji Prajapati, Nenuben Fulaji Prajapati	Rs. 5,53,766.85	26-07-2019	C.S.No-2647, Mun Tenement No-0204-73-0431- 0001-I, Ward No-0204, Residential Flat No-1 at Ground Floor Situated at Saraspur, Ahmedabad, Tal & Dist-Ahmedabad (Guj.) 380018	02-12-2019
OJUN1710000005008519- Rs. prafulbhai Popatbhai Khunt, 12,95,874.51 26-07-2019		Flat No 304 Third Floor Shriji Apartment B/h Alap Society Mangrol Road Keshod Junagadh Gujarat 362220		
kishorsinh Dasrathsinh Zala,	HS. 5.97.323.73	26-07-2019	Shop No. 18, Ground Floor of Amrut Market, C.S. No. 2, Sheet No. 152, C.S. No. 3071 paiki Eastern Side, Opp. Bhakti Hospital, Below Prince Hotel, Jetpur Road, Gondal, Tal: Gondal, Dist: Rajkot (Guj) 360311	02-12-2019
	Co-Borrowers Name  Loan No. GUJ_1603_053831- Fulaji Gajaji Prajapati, Nenuben Fulaji Prajapati  Loan No. 0JUN1710000005008519- prafulbhai Popatbhai Khunt, Hansaben Kanjibhai Savaliya Loan NO -RAJ_1510_046514- kishorsinh Dasrathsinh Zala,	Co-Borrowers Name  Loan No. GUJ_1603_053831- Fulaji Gajaji Prajapati, Nenuben Fulaji Prajapati  Loan No. 0JUN1710000005008519- prafulbhai Popatbhai Khunt, Hansaben Kanjibhai Savaliya  Loan NO -RAJ_1510_046514- kicharciah Parasathaiah Zala	Co-Borrowers Name  Loan No. GUJ_1603_053831- Fulaji Gajaji Prajapati, Nenuben Fulaji Prajapati  Loan No. OJUN1710000005008519- prafulbhai Popatbhai Khunt, Hansaben Kanjibhai Savaliya  Loan NO -RAJ_1510_046514- kishorsinh Dasrathsinh Zala, Devkuvarba Dasrathsinh Zala, Devkuvarba Dasrathsinh Zala	Loan No. GUJ_1603_053831- Fulaji Gajaji Prajapati  Notice Rs. 15,53,766.85  Rs. 15,53,766.85  Loan No.  OJUN1710000005008519- prafulbhai Popatbhai Khunt, Hansaben Kanjibhai Savaliya  Loan NO -RAJ_1510_046514- kishorsinh Dasrathsinh Zala, Devkuyarba

196 Muthoot Finance

POSSESSION NOTICE

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic/Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Muthoot Homefin (India) Ltd. for an amount as mentioned herein under with interest thereon.

Sr. No	Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Loan Account No./Branch	Description of secured assets (immovable property)	Date of Demand Notice & Total Outstanding Dues (Rs.)	Date of Possession			
1	Mr.Dinesh Dipak Jadhav / Mrs. Nagesh Dipak Jadhav 003-00000487 / Pune	Immovable Properties Flat No. 14, 3 Rd Floor, Sai Darshan Apartment, Gat No. 147, Pune, Maharashtra, 412115. More particularly mentioned in the Sale Deed Registered No. 112/2017 Dated 05.01.2017 in the office of Sub Registrar Mulshi. Having Boundaries <b>North</b> : By staircase, <b>South</b> : By property of pavale, <b>East</b> : By road, <b>West</b> : By flat no. 16	<b>Rs. 11,89,542/-</b> (Rupees Eleven Lac Eighty	02-12-2019			
Pla	Sd/- Sd/- Authorised Officer						

Del

Muthoot Finance

Date: 02.12.2019

## Muthoot Homefin (India) Ltd Corporate Office: 1201 & 1202, 12th Floor, 'A' Wing, Lotus Corporate Park,

Off. Western Express Highway. Goregaon (East), Mumbai - 400 063.

POSSESSION NOTICE

Description of secured assets

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic/Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Muthoot Homefin (India) Ltd. for an amount as mentioned herein under with interest thereon. Sr. Name of the Borrower(s)/

No.	Co-Borrower(s)/ Loan Account No./Branch	(immovable property)	Total Outstanding Dues (Rs.)	Possession
1	Mr.Rameshbhai Labhubh Mandaviya/ Mrs.Gitaben Rameshbhai Mandaviya/ 004-00402698/Surat	Immovable Properties: All that piece & parcel of 301, 3rd Floor, Dahej Royal Township, Tower No 40, Near Welspun Company Behind Reliance Staff Quarters Surat, Gujarat-392130. More Particularly Mentioned in the Sale Deed No. 1976/2017 Dated 07.12.2017 registered at Sub-Registrar Office Wagra.	55 A CONTRACTOR A CONTRACTOR	30-11-19
2	Mr. Jagdishbhai Jamanbhai Kachhadiya/ Mrs. Ritixaben Jagdishbhai Kachhadiya/ 004-00402123/Surat	Immovable Properties: All that piece & parcel of Flat No.303, 3rd Floor, Dahej Royal Township, Off Bharuch Dahej Road, Vadadala, Tal-Vagra, Bharuch, Gujarat - 392015. More Particularly Mentioned in the Sale Deed No. 1700/2017 along with Correction Deed 1737/2017 Dated 10.10.2017 registered at Sub-Registrar Office Wagra. Having Boundaries North: Existing Building South: Existing Building East: Internal Road West: Garden	Rs.1587198/- (Rupees Fifteen Lac Eighty	30-11-19
3	Mr. Ankitkumar Hasmukhbhai Suhagiya/ Mrs. Kajalben Ankitbhai Suhagiya/ 043-04300117/Bharuch	Immovable Properties: All that piece & parcel of Plot No - 41,R S.No. 124/A Paiki C, Maruti Nandan Homes & Business Hub, Behind Welspun Crop Ltd, VAV Village, Vagra, Dahej - Bharuch Main Road, Bharuch - 392140. More Particularly Mentioned in the Sale Deed No. 784/2018 Dated 16.05.2018 registered at Sub-Registrar Office Wagra. Having Boundaries North: Plot No.40 South: Plot No.42 East: Society Road West: Plot	Thirteen Thousand Five	30-11-19
4	Mr. Vipulbhai Manubhai Venkariya/ Mrs. Bhavikaben Vipulbhai Venkariya/ 043-04300041/Bharuch	"Immovable Properties: All that piece & parcel of Plot No.34, Marutinandan Homes & Business Hub, Behind Welspun Crop. Ltd., Dahej Bharuch Main road, Vav Village, Vagra, Bharuch, Gujarat-392140. More Particularly Mentioned in the Sale Deed No. 36/2018 & Correction Deed No.48/2018 Dated 06.01.2018 & 09.01.2018 registered at Sub-Registrar Office Wagra. Having Boundaries North: Adj Block No. South: Plot No.35 East: Plot No.55 West: Society Road"	Rs.3037857/-	30-11-19

Place: Gujarat Date: 05.12.2019

**Authorised Officer** For Muthoot Homefin (India) Ltd.

इलाहाबाद बैंक (भारत सरकार का उपक्रम)

**ALLAHABAD BANK** (A Govt. of India Undertaking)

Sd/-

through E-auction platform provided at the website https://allahabadbank.auctiontiger.net Khar Branch: Vasu-Smriti, Plot-383A, 13th Road, Khar West, Mumbai-400052, Tel: 022-26040488, Fax: 022-26058578

E-AUCTION ON 20.12.2019 AT 01.00 P.M. to 2.00 P.M.

UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS"

"APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of Allahabad Bank Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 20.12.2019 for recovery as follows:-Name of the Sr. Earnest Money Reserve Status of

Branch Address & Contact No. **Amount of Secured Debt** Deposit Borrower(s) Guarantor / Mortgagor(s) No. Price Flat No. 7, 3rd Floor, Jupiter Co-operative Housing Society Mr. Kishore Mr. Kishore Bhooraram Choudhary Rs. 125.21 Rs. 12.52 Khar Branch: Vasu-Smriti, Plot-383A. Rs. 75,02,630/- plus interest & Limited, Plot No. 505, Ville Parle (East), Mumbai - 400057. charges from the date of NPA 13th Road, Khar West, Mumbai-400052 Bhooraram Lakhs Lakhs Tel: 022-26040488, Fax: 022-26058578 Choudhary till realization of Bank's dues Branch Head - 8291642261(M)

Last Date & Time for Submission of Process compliance Form with EMD amount: On 18.12.2019 up to 5:00 P.M. • Inspection can be done by intended bidder on 17.12.2019 between 10.00 am to 4.00 pm. Bid Incremental Amount: Rs. 50,000/-

M/s. E-Procurement Technologies Ltd. Auction Tiger, Ahmedabad] For further Details and Term & Conditions, please contact to Mr. Vikesh Kumar, Branch Head - Khar, Tel. No. 022-26040488 - Mob. 8291642261

For downloading further details and Terms & Conditions, please visit: (i) https://eprocure.gov.in, https://etenders.gov.in, https://etenders.gov.in, https://etenders.gov.in, (iii) https://etenders.gov.in, (iii) https://etenders.gov.in, https://et

Note: This is also a notice to the borrower/guarantors/mortgagors of the above said loan about holding of this sale on the above mentioned date and other details. Place: Mumbai Head Office, 2. Netaji Subhas Road, Kolkata - 700001



Act, 2002 read with proviso to Rule 6(2) & 8(6) of the security Interest (Enforcement) Rules, 2002.

### E-AUCTION - SALE NOTICE Sale of secured immovable assets under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as the Act)

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) and Guarantor(s) that the below described movable/immovable properties hypothecated/pledged/charged/mortgaged to the Bank of Baroda, the symbolic / physical possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda under sec 13(4) of the act, will be sold through E-auction as per terms mentioned below for recovery of Bank's outstanding dues with applicable interest, charges and costs etc. The properties described below will be sold on 24-12-2019 "As is where is ", " As is what is", and " Whatever there is and without recourse basis" under the Rule No. 9 of the security interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the Rules)

E-Auction Sale Notice for Sale of Movable & Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest

Date/ Time of e-Auction of following properties 24-12-2019 at 01.00 PM TO 03.00 PM. (With unlimited extension of 5 Minutes duration each) Description & Nature of Property, and owner of Nature of Date of Demand Reserve EMD (Rs.) EMD Collection Account IFSC Code Sr. 1.Name of Branch:

ľ	o. 2.Name of the Borrower 3. Name of guarantor/s	the property	Possession	Notice U/s 13 (2) & Dues (Rs)	Price (Rs.)	And Bid increase amount	Mode of Payment (RTGS/NEFT/TRF)	No. of the Authorized officer
1	Koba branch (edena)     Gandhinagar     M/S Mansi industries (Proprietor Mrs.     Dayabenkanubhai Meshiya) (borrower)     Kanubha iRamjibhai	Residential Flat (Immovable Property) being Flat No. F-505, Fifth floor, Block-F, Devnandan Park, Survey No. 423, TPS No. 110, FP No. 46, MoujeNikol, Ahmedabad total admeasuring area 67,73 sq. mtrs. belongs to Shri KanubhaiRamjibhaiMeshiya and bounded as under: East: Flat No. F/506, West: Road, North: Common Plot, South: Flat No. F/504,\.	Physical	Demand notice dated 01.12.2018 Rs.23,32,358.50/-+ Interest and other expenses w.e.f 01.12.2018	10,50,000/-	EMD: Rs 1,05,000/- (10%) Bid Incremental amount: Rs. 10,000	A/c No. 095711999999  Type of account- Office account  A/c name-SARFAESI EMD- 0957  IFSC code: BKDN0130957  Bank: Dena Bank - Now Bank of Baroda  Branch: Koba Gandhinagar	Mr. Naresh Vanjari Mo: 9152941351

Last date of deposit of EMD & BID 23-12-2019 5.00 PM TERMS & CONDITIONS OF E-AUCTION SALE AVAILABLE ON BANK'S WEBSITE: www.bankofbaroda.com

(1) For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provide in our banks website at: www.bankofbaroda.com. (2) The auction / Bidding through website https://bob.auctiontiger.net (Property also available On Auction Tiger Mobile App)on date and time mentioned above with unlimited extensions of 5 minutes duration each. (3) In case of technical assistance, bidders may contact Shri Chintan Bhatt (contact no. 99785 91888, 079-61200501) or bidder support at 92655 62821, 079-61200 594/ 598 /568 /587 /538 E mail: gujarat@auctiontiger.net, Website : https://bob.auctiontiger.net.

STATUTORY -15- DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT TO THE BORROWER /GUARANTOR/ MORTGAGOR The above mentioned borrower /s is/ are hereby noticed to pay the sum as mentioned in section 13(2) Notices in both the accounts in full before the date of auction, failing which property will be auctioned /sold and balance dues if any will be recovered with Interest and

Place : Gandhinagar Date : 05-12-2019

Interim Resolution Profession Shetkari Sakhar Karkhana (Chandapuri) Lto Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00067/2016-2017/10145

Date: 5 th December, 2019 Place: Pune Address: Plot no. 107, Survey no. 62/65, Mahatma Society, Bhusari Colony

Note: This Expression of Interest is issued subject to approval of extension of CIRP period by NCLT, Mumbai Bench

Meshiya (guarantor)

cost from borrowers/ guarantors.

**Authorized Officer** Bank of Baroda

Muthoot Homefin (India) Ltd **Corporate Office:** 1201 & 1202, 12th Floor, 'A' Wing, Lotus Corporate Park, Off. Western Express Highway, Goregaon (East), Mumbai – 400 063